

सन २००२-०३ या वर्षात अनुसूचित जमातीच्या  
मुला- मुलींसाठी शासकीय वसतिगृह सुरु  
करणबाबत....

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक- आवगृ-१२००/प्र.क्र.५०/का-१२  
मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०३२  
दिनांक:- २८ जून, २००२

- वाचा :- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक - बीसीएच-१३८४/ ३६३२७/  
का- १२, दिनांक ११ जुलै, १९८५.  
२) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्रमांक-आवगृ-१२९९/प्र.क्र.२८/  
का-९(२) , दिनांक - १ जून, २००२, २० जून, २००२ व २१ जून, २००२.  
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक - बीयुडी-२००२/प्र.क्र.१५/  
का-७, दिनांक - १० मे, २००२.  
४) शासन पत्र आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००२/प्र.क्र. ४२/ का-७,  
दिनांक १४ जून, २००२.

शासन निर्णय:- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी / विद्यार्थिनीना आदिवासी उपयोजना क्षेत्र /  
आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. तथापि, अनुसूचित  
जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता राज्यात सध्या अस्तित्वात असलेली १९१ वसतिगृहे पुरेशी नसल्यामुळे  
नवीन ५३ शासकीय वसतिगृहे सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या  
अनुषंगाने ५३ वसतिगृहे सन २००२-२००३ या वर्षात सुरु करण्याचा या विभागाचा प्रस्ताव  
विधिमंडळाच्या निदर्शनास आणण्यासाठी व या करिता लागणारी रक्कम रु.३,५४,१७,६००/-  
अर्थसंकल्पित करण्याकरीता मार्च-२००२ मधील विधिमंडळाच्या अधिवेशनात पुरवणी मागणी  
प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

२. आता महाराष्ट्र विनियोजन अधिनियम २००२ (सन २००२ चा अधिनियम क्रमांक  
बावीस) पारित झाला आहे. त्यामुळे जनजाती क्षेत्र उपयोजनेखाली " मागासवर्गीयांचे कल्याण "  
या उपशिर्षाखाली "शासकीय वसतिगृहे सुरु करणे" या योजनेकरीता अर्थसंकल्पित करण्यात  
आलेल्या रु. ३,५४,१८,०००/- इतक्या अर्थसंकल्पित तरतूदीच्या ५० टक्के इतकी तरतूद वितरीत  
करण्यास शासनाने क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये मंजूरी दिली आहे. त्यानुसार अनुसूचित  
जमातीच्या मुलां- मुलींसाठी आदिवासी उपयोजना क्षेत्रात ३२ आणि आदिवासी उपयोजना  
क्षेत्राबाहेर २१ याप्रमाणे प्रत्येकी ७५ प्रवेश क्षमतेची एकूण ५३ शासकीय वसतिगृहे सन  
२००२-२००३ या वर्षात सुरु करण्यास शासन मंजूरी देत आहे.

३. सन २००२-२००३ या वर्षात सुरु करावयाच्या ५३ शासकीय वसतिगृहांची ठिकाणे व त्या वसतिगृहांचा प्रकार याचे विवरण खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.	प्रस्तावित वसतिगृहांचे ठिकाण	तालुका	जिल्हा	वसतिगृहांचा प्रकार	क्षेत्र
१	अकोले	अकोले	अहमदनगर	मुलीचे	टिएसपी
२	कोतुळ	अकोले	अहमदनगर	मुलांचे	टिएसपी
३	समशेरपूर	अकोले	अहमदनगर	मुलांचे	टिएसपी
४	चांदवड	चांदवड	नाशिक	मुलांचे	ओटिएसपी
५	घोटी	इगतपुरी	नाशिक	मुलांचे	ओटिएसपी
६	इगतपुरी	इगतपुरी	नाशिक	मुलीचे	टिएसपी
७	श्रंबकेश्वर	श्रंबकेश्वर	नाशिक	मुलांचे	टिएसपी
८	बोरगांव	सुरगाणा	नाशिक	मुलांचे	टिएसपी
९	उंबरठाण	सुरगाणा	नाशिक	मुलांचे	टिएसपी
१०	देवळा	देवळा	नाशिक	मुलांचे	टिएसपी
११	दळवट	कळवण	नाशिक	मुलीचे	टिएसपी
१२	हरसुल	श्रंबकेश्वर	नाशिक	मुलीचे	टिएसपी
१३	दहिपेल	साक्री	धुळे	मुलीचे	ओटिएसपी
१४	निजामपुर	साक्री	धुळे	मुलीचे	ओटिएसपी
१५	कासारे	साक्री	धुळे	मुलांचे	टिएसपी
१६	करंजी (बु)	नवापुर	नंदुरबार	मुलीचे	टिएसपी
१७	मोलगी	अक्कलकुवा	नंदुरबार	मुलीचे	टिएसपी
१८	सिसा	अक्कलकुवा	नंदुरबार	मुलांचे	टिएसपी
१९	आपर	अक्कलकुवा	नंदुरबार	मुलांचे	टिएसपी
२०	अक्कलकुवा	अक्कलकुवा	नंदुरबार	मुलीचे	टिएसपी
२१	कासा	बहाणू	ठाणे	मुलांचे	टिएसपी
२२	खोडाळ	मोखाडा	ठाणे	मुलीचे	टिएसपी
२३	विक्रमगड	विक्रमगड	ठाणे	मुलीचे	टिएसपी
२४	तलासरी	तलासरी	ठाणे	मुलीचे	टिएसपी
२५	ओतुर	जुन्नर	पुणे	मुलीचे	ओटिएसपी
२६	रावेर	रावेर	अळगांव	मुलीचे	ओटिएसपी
२७	मूर्तीजापूर	मूर्तीजापूर	अकोला	मुलांचे	टिएसपी
२८	अकोला	अकोला	अकोला	मुलीचे	ओटिएसपी
२९	भोकर	भोकर	नांदेड	मुलांचे	ओटिएसपी
३०	हदगांव	हदगांव	नांदेड	मुलांचे	ओटिएसपी
३१	घाटंजी	घाटंजी	यवतमाळ	मुलीचे	टिएसपी
३२	मारेगांव	मारेगांव	यवतमाळ	मुलीचे	टिएसपी
३३	धिखलवरा	धिखलवरा	अमरावती	मुलीचे	टिएसपी
३४	काटोल	काटोल	नागपूर	मुलांचे	ओटिएसपी

३५	आर्वी	आर्वी	वर्धा	मुलांचे	ओटिएसपी
३६	साकोली	साकोली	भंडारा	मुलीचे	ओटिएसपी
३७	पवनी	पवनी	भंडारा	मुलांचे	ओटिएसपी
३८	तुमसर	तुमसर	भंडारा	मुलीचे	ओटिएसपी
३९	अर्जुनीमोर	अर्जुनीमोर	गोंदिया	मुलीचे	ओटिएसपी
४०	गोंदिया	गोंदिया	गोंदिया	मुलीचे	ओटिएसपी
४१	वरोरा	वरोरा	चंद्रपुर	मुलांचे	ओटिएसपी
४२	धिमुर्	धिमुर्	चंद्रपुर	मुलीचे	ओटिएसपी
४३	गोंडपिंपरी	गोंडपिंपरी	चंद्रपुर	मुलींचे	टिएसपी
४४	राजुरा	राजुरा	चंद्रपुर	मुलींचे	ओटिएसपी
४५	ब्रम्हपुरी	ब्रम्हपुरी	चंद्रपुर	मुलांचे	ओटिएसपी
४६	कोरधी	कोरधी,	गडचिरोली	मुलांचे	टिएसपी
४७	भामरागड	भामरागड	गडचिरोली	मुलांचे	टिएसपी
४८	भामरागड	भामरागड	गडचिरोली	मुलीचे	टिएसपी
४९	देसाईगंज	देसाईगंज	गडचिरोली	मुलींचे	टिएसपी
५०	घोट	चामोर्शी	गडचिरोली	मुलांचे	टिएसपी
५१	मालेवाडा	मालेवाडा	गडचिरोली	मुलांचे	टिएसपी
५२	मोहली	धानोरा	गडचिरोली	मुलांचे	टिएसपी
५३	मुलचेरा	मुलचेरा	गडचिरोली	मुलांचे	ओटीएसपी

४. वरील तक्त्यात नमूद केलेल्या एकूण ५३ शासकीय वसतिगृहांमध्ये, शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक बीसीएच-१३८४/३६३२७/ का-१२, दिनांक ११ जुलै, १९८५ अन्वये व वेळोवेळी निर्गमित केलेल्या त्या संबंधीच्या आदेशातील नियमान्वये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यांत यावा.

५. त्याचप्रमाणे उपरोक्त ५३ वसतिगृहांसाठी आवश्यक असलेल्या खालील १६० नवीन पदांना शासन मंजूरी देत आहे .

अ. क्र.	पदनाम	वेतनश्रेणी (रुपये)	मुलींच्या वसतिगृहासाठी मंजूर पदसंख्या		मुलांच्या वसतिगृहासाठी मंजूर पदसंख्या		एकूण
			टिएसपी	ओटिएसपी	टिएसपी	ओटिएसपी	
१	गृहपाल	५०००-१७५-९०००	१६	११	१६	१०	५३
२	स्वयंपाकी	२६१०-६०-१९१०-६५-३३००-७०-४०००	१६	११	-	-	२७
३	कामाठी	२५५०-५५-२६६०-६०-३२००	१६	११	-	-	२७
४	पहारेकरी	२५५०-५५-२६६०-६०-३२००	१६	११	१६	१०	५३
एकूण -			६४	४४	३२	२०	१६०


६. ही पदे धारण करणा-या व्यक्ती वेतन, भत्ते व वेळवेळी देय असलेल्या महागाई भत्त्याच्या वाढीव नियमानुसार मिळणारे इतर भत्ते मिळण्यास पात्र राहतील. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी ही सर्व पदे तात्काळ भरण्याच्या दृष्टिने योग्य ती कार्यवाही विनाविलंब करावी.

७. या शासन निर्णयाद्वारे वसतिगृहाच्या संबंधित गृहपालांना वसतिगृहातील कर्मचा-यांचे वेतन व इतर भत्ते तसेच वसतिगृहाच्या इतर खर्चासाठी लागणारी स्वकम काढण्यास, आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यांत येत आहे.

८. आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत / क्षेत्राबाहेर सुरु करण्यात येणा-या वसतिगृहांवरील खर्च " मागणी क्रमांक- टी-४, २२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्र उपयोजना- ०२-अनुसूचित जमातीचे कल्याण - २७७-शिक्षण (एक)- मागासवर्गीय मुला- मुलींसाठी शासकीय वसतिगृहे सुरु करणे व त्यांचे परिदृष्टी - (ए) राज्य योजना ( २२२५ १५५३) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा. आयुक्त, आदिवासी विकास यांनी मंजूर स्वकमेपेक्षा जादा खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे या वसतिगृहांकरिता करण्यात येणाऱ्या खर्चाच्या अनुषंगाने शासनाच्या क्रमांक बीयुडी-२००२/ प्र.क्र. ४२/ का.७, दिनांक १४ जून, २००२ च्या पत्रान्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

९. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२२६/०२/व्यय-१४ , दिनांक ६.३.२००२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



( ग.शा. सोनावणे )  
कार्यासन अधिकारी

प्रत,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक ( १० प्रती )

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / नागपूर / अमरावती.

संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे

सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य , क्रिडा व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता ) महाराष्ट्र १ / २ , मुंबई / नागपूर.

महालेखापाल ( लेखा व परिक्षा ) महाराष्ट्र १ / २ , मुंबई / नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक/ नागपूर/पुणे/ ठाणे / यवतमाळ/ गडचिरोली/ अमरावती/  
/ अहमदनगर / नांदेड/धुळे / नंदुरबार /अकोला / गोंदिया/चंद्रपूर/  
भंडारा/ वर्धा/ जळगांव.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हानियोजन व विकास मंडळ, नाशिक/ नागपूर/पुणे/ ठाणे /  
यवतमाळ/ गडचिरोली/ अमरावती/अहमदनगर / नांदेड/धुळे /  
नंदुरबार /अकोला / गोंदिया/चंद्रपूर/ भंडारा/ वर्धा/ जळगांव.

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक/ नागपूर/पुणे/ ठाणे / यवतमाळ/ गडचिरोली/  
अमरावती/ अहमदनगर / नांदेड/धुळे / नंदुरबार /अकोला/ गोंदिया/  
चंद्रपूर/ भंडारा/ वर्धा/ जळगांव.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक/ नागपूर/पुणे/ ठाणे / यवतमाळ/ गडचिरोली/  
अमरावती / अहमदनगर / नांदेड/धुळे / नंदुरबार /अकोला/गोंदिया/  
चंद्रपूर/ भंडारा/ वर्धा/ जळगांव.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई

वित्त विभाग, ( व्यय- १४/ अर्थ-३ / अर्थ- १७) मंत्रालय, मुंबई - ३२

सहसंचालक, लेखा व कोषागारें, संगणक कक्ष , नवीन प्रशासकीय भवन ५ वा मजला,

मंत्रालय, मुंबई - ३२

अवर सचिव ( का-६) , आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

अवर सचिव ( का-७) , आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री ( आदिवासी विकास ) यांचे खाजगी सचिव .

मा. राज्यमंत्री ( आदिवासी विकास ) यांचे खाजगी सचिव.

निवड नस्ती.